

मूषकाराति (मूषक + अ०) m. *der Mäuse Feind, Katze* RĀGAN. im ÇKDr.
 मूषिकाराति v. l.
 मूषल सु०. 1, 377, 5 fehlerhaft für मुसल.
 मूषाकर्षिणी f. = मूषककर्षिणी ÇABDAR. im ÇKDr.
 मूषातुत्य (मू० Schmelztiegel + तुत्य) n. *eine Vitriolart* H. 1052.
 मूषिक UNĀDIS. 2, 42. m. n. gaṇa अर्धर्चादि zu P. 2, 4, 31. 1) m. = मूषक *Ratte, Maus* AK. 2, 5, 12. 3, 4, 29, 222. H. 1300. MBH. 1, 1035. 5574. 8391. 5, 5426. 5432. 13, 5462. 16, 37. सु०. 1, 103, 14. 202, 17 (unter den पर्णाम्). 2, 257, 15. 277, 18. 19. 278, 6. Spr. 608. 1628. 4723. Verz. d. Oxf. H. 92, b, 33. BRĀG. P. 8, 6, 20. MĀRK. P. 15, 9. PAÑKĀT. 190, 19. HIT. 14, 16. 27, 17. 58, 8. fgg. 113, 6. fgg. विवृद्धमूषिका रथ्याः MBH. 16, 37. Hier und da die v. l. मूषक. Vgl. गन्ध०, मृका०. — 2) m. pl. N. pr. eines Volkes MBH. 6, 366 (VP. 192; die ed. Bomb. des MBH. मूषिक). MĀRK. P. 57, 46. 58, 16 (मू० gedr.). LIA. 2, 176. ०राज्य 1, 154, N. — 3) m. *Mimosa Sirrissa* (शिरिष) ROXB. ÇABDAK. bei WILSON.
 मूषिकका f. demin. von मूषिका P. 7, 3, 46, Sch.
 मूषिकपर्णी (मू० + पर्णा) f. *Salvinia cucullata* ROXB. AK. 2, 4, 2, 6. सु०. 2, 248, 16. 311, 13.
 मूषिकरथ (मू० + रथ) m. Bein. Gaṇeṣa's H. 207, Sch.
 मूषिकस्थल (मू० + स्थल) n. wohl *Maulwurfshaufen* MĀRK. P. 34, 65. — Vgl. मूषिकोत्कार.
 मूषिकाङ्क (मूषिक + अङ्क) m. Bein. Gaṇeṣa's GAṬĀDH. in Verz. d. Oxf. H. 191, a, 25. — Vgl. मूषिकरथ.
 मूषिकाञ्चन m. desgl. TRĀK. 1, 1, 55.
 मूषिकाद m. = मूषकाद MBH. 2, 362. 3, 3630.
 मूषिकादन् und मूषिकादत्त (मू० + द०) adj. *Zähne einer Maus habend* P. 5, 4, 145, Sch.
 मूषिकात्कृत् (मूषिक + अ०) m. *Vertilger der Mäuse, die Katze* MBH. 8, 5432.
 मूषिकारि (von मूषिका) m. *das Männchen der Maus* P. 4, 1, 120, KĀR., Sch.
 मूषिकाराति m. = मूषकाराति RĀGAN. im ÇKDr.
 मूषिकाह्वय (मूषिक + ह्वय) m. *Salvinia cucullata* ROXB. GAṬĀDH. im ÇKDr.
 मूषिकिका f. = मूषिकका P. 7, 3, 46, Sch.
 मूषिकोत्कार (मूषिक oder मूषिका + उ०) m. *Maulwurfshaufen* MĀRK. 47, 6.
 मूषिकपर्णिका f. = मूषिकपर्णी ÇABDAR. im ÇKDr.
 मूषिक m. f. (अ०) = मूषिक *Ratte, Maus* ÇABDAR. im ÇKDr.
 मूषिककर्षिणी f. = मूषककर्षिणी ÇABDAR. im ÇKDr.
 मूषिकरणा (von मूषा + 1. कर) n. *das Schmelzen im Tiegel* Verz. d. Oxf. H. 320, a, 21.
 मूष्यायण adj. = अज्ञातपितृक ÇKDr. und WILSON; fehlerhaft für अमुष्यायण.
 मूसरिःफ und मूसरीफ (aus dem Arabischen) N. des 4ten Joga Ind. St. 2, 268. 275.
 मूकएउ m. N. pr. = मूकएउ BRĀG. P. 4, 1, 44. fg. WILSON, Sel. Works 1, 12. VP. 1, 152 (v. l. मूकएउ). v. l. im gaṇa मुभादि zu P. 4, 1, 123; vgl. UéVAL. zu UNĀDIS. 1, 38. मूकएउक ÇABDAR. im ÇKDr.

मूकएउ m. N. pr. eines alten Weisen, Vaters des Mārkaṇdeja, UéVAL. zu UNĀDIS. 1, 38. gaṇa मुभादि zu P. 4, 1, 123. MĀRK. P. 52, 16. Verz. d. Oxf. H. 10, a, 4. 18, b, 15. 19, a, 38. 82, b, 31. Verz. d. B. H. No. 452. PAÑKĀR. 1, 4, 33.
 मूक्तवाक्म् (मूक्त von मर्च् + वा०) N. pr. des Dvita, aus dem Geschlechte des Atri, RV. 5, 18, 2. RV. ANUKR.
 मूर्त्त (von मृत्) m. etwa *Striegel, Kamn* oder ähnlich: मूर्त्तो अद्यः RV. 8, 53, 3. Indra wird mit einem kratzenden Werkzeuge verglichen, das den Verschluss der Heerde aufreißt; auch कीडं ebend. bezeichnet wohl ein *Geräthe*. SĀJ.: शोधक, परिचरणीय oder प्रतालित (मृत् zu 1. मूर्त्त ziehend).
 मृत्कनाटक n. Titel eines Nāṭaka Ind. St. 1, 466.
 मूर्त्तिणी f. (wenn zu मृत्, dann so v. a. radens, den Boden aufreißend) etwa *Sturzbach, torrens*: ता अद्रवन्नाष्टिषेणेन मुष्टा देवार्पिना प्रेषिता मूर्त्तिणीषु RV. 10, 98, 6.
 मृग 1) m. a) *ein Thier des Waldes, Wild*; = पशु (!) AK. 3, 4, 2, 21. H. an. 2, 42. fg. MED. g. 16. = रूप HALĀJ. 3, 30. — RV. 1, 173, 2. 191, 4. भोग 154, 2. 190, 3. भूर्णा 8, 1, 20. 3, 36. गोभिर्वदीमन् अस्मन्मृगं न त्रा मृगयन्ते 2, 6. मृगो अस्या दत्तः 6, 73, 11. 9, 96, 6. 10, 86, 22. वारण 8, 33, 8. 10, 40, 4. कृत्स्न 1, 64, 7. 4, 16, 14. महिष 8, 38, 15. 9, 92, 6. 10, 123, 4. हिरण्येन परिवृताङ्कुरा कुन्दातो मृगान् (*Elephanten* nach SĀJ.) AIR. BR. 8, 23. Aranjāni ist *Mutter des Wildes* RV. 10, 146, 6. AV. 4, 3, 6. 10, 1, 26. 12, 1, 48. 19, 38, 2. त्सरत इव सर्पति मृगधर्मा वै यज्ञः PAÑKĀV. BR. 6, 7, 10. 24, 11, 2. AIR. BR. 3, 31. KAUC. 113. 127. पशवश्चैव मृगाश्चैव M. 12, 42. पशून्, मृगान्, व्यालान् 1, 39, 43. मृगपत्निषः 5, 22, 17. 23. 8, 297. 12, 9, 55. MBH. 1, 5890. 3, 2508. 15669. Spr. 1263. VARĀH. BRH. S. 30, 2. fgg. 97, 7. TRĀK. 3, 2, 6. H. 931. व्यालानां मृगपत्निषाम् सु०. 1, 24, 1. मृगाणामधिपः (शाहूल्सः) MBH. 3, 2432. 4, 51. सिंहे मृगाधिपत्ये ऽपि न मृगैः परिवार्यते Spr. 2357. धारणानां च सर्वेषां मृगाणां माहृषिं विना । स्त्रीतीरं चैव वर्ज्यानि M. 3, 9. मृगगर्ताश्रयाध्वरः 7, 72. वने घोरे मृगव्यालनिषेविते MBH. 3, 2355. 15668. श्रूयन्ते पर्णशब्दाश्च मृगाणां चरता वने 16822. क्रव्यादास्तु मृगान् M. 11, 137. नानामृगगणाकीर्णं (आश्रमपद) R. 1, 31, 23. BRAHMA-P. in LA. (II) 49, 12. यथा नयत्यसृक्पातिर्मृगस्य मृगयुः पद्म् M. 8, 44. 9, 44. स्याच्छुभा मृगधरो मुचिः Spr. 2997. सु०. 1, 182, 7. VARĀH. BRH. S. 91, 2. 107, 11. वन्य० 91, 1. ०चेष्टित Titel des 91ten Adhj. लुङ् R. 3, 33, 21. सु०. 2, 139, 13. — b) im Besonderen *das Wild aus dem Antilopen- und Hirschgeschlecht, Gazelle* AK. 2, 5, 8. H. 1293. H. an. MED. HALĀJ. 2, 75. मा वै मृगो न यवसे जरिता भृद्वैष्यः RV. 1, 38, 5. वृको न तृक्ष्णं मृगम् 105, 7. 9, 32, 4. AV. 5, 21, 4 (oder Bed. a.). TBR. 3, 2, 5, 6. TS. 6, 1, 2, 7. अजिनानि मृगेषु भवति ÇAT. BR. 14, 8, 4, 3. M. 11, 68. कृष्णसार 2, 23. कृष्ण JĀG. 1, 2. पषत R. 2, 93, 17. ०यूय MBH. 1, 5569. R. 3, 49, 21. 25. RAGH. 1, 40. 50. 2, 17. ÇĀK. 3, 1. 2. 4. VARĀH. BRH. S. 86, 23. 43. 88, 3. 7. 33. Verz. d. B. H. No. 897. MĀRK. P. 63, 20. 22. Spr. 2009. 2234. 2236. fg. चर्ममय 2303. HIT. 17, 14. ०शब्दज्ञान Verz. d. Oxf. H. 92, b, 35. हेम० Spr. 283. मृगभम् M. 12, 67. मृगर्तम् R. 3, 75, 17. *Bisamthier* MBH. 33. In den Flecken des Mondes sieht der Inder eine *Gazelle* (oder einen *Hasen*) HALĀJ. 1, 44; vgl. मृगधर u. s. w. — c) *die Gazelle am Himmel*: α) *das Nakshatra Mrgaṅgiras* H. 109. H. an. MED. AIR. BR. 3, 33 (nach SĀJ.). VARĀH. BRH. S. 71, 7. 101, 3 =